

# मिरा भाईदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, भाईदर (प.),  
छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, ता. निं. ठाणे - ४०१ १०१, पर्सनल सेक्टर, इंडियन पोस्ट ऑफिस, भाईदर, महाराष्ट्र ४०१ १०१.



जा. क्र. मि.भा./मनपा/नर/-३५२३--/२०२३-२४

दिनांक :- ३१०२०२३

प्रति,

जमीन/जागामालक - श्रीमती भिमाबाई हरि पाटील व इंतर, श्रीमती मेरी जॉन डिसिल्वा व इंतर श्रीमती जानकीबाई बाळ पाटील व इंतर, श्री. विनायक काशिनाथ घरत व इंतर, श्रीमती शांताबाई सदानंद पाटील व इंतर व श्री. श्यामसंदर अग्रवाल व इंतर

अधिकार पत्रधारक - श्री. डी.एम. छेढा, श्री. श्यामसंदर अग्रवाल व इंतर

द्वारा - मे. भरतकमार पटेल

विषय :- मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मोजे - भाईदर

सर्वे क्र./ हिस्सा क्र. २१६(५५५)/७, २१८(५६८)/५, २०८(५५८)/९,

२१८(५६८)/४, २०८(५६२)/२

या जागेत नियोजित बांधकाम प्रारंभपत्र मिळण्याचत.

संदर्भ :- १) आपला दि. २१/१०/२०२३ चा अंज.

२) मे. सहाय प्राधिकारी नागरी संकुलन ठाणे याचेकडील आदेश क्र.

व.एल.सी./टी.ए/भाईदर/एस.आर-६६७ + १३४६ + ११४९ + २४२२,

दि. १६/०८/२००४, एसआर-२०४ + १२८८ + १३४९, दि. १९/०७/११,

एसआर-१३४७, दि. २२/०२/१९९९, एसआर-२०३ + १२१७ + १३५०,

दि. १९/०७/११, एसआर-१३४८, दि. २२/०२/११, एसआर-१४६६,

दि. २४/०८/२००५ ची मंजूरी.

३) मा. निलाधिकारी ठाणे याचेकडील अकृषिक परवानगी

आदेश क्र. महसूल/क-१/टे-१/एनएपी/एसआर-४१/०२,

दि. ०४/०९/२००३, महसूल/क-१/टे-१/एनएपी/एसआर-४६/०६,

दि. ०४/०९/२००७,

४) अग्निशमन विभागाकडील पत्र क्र. मनपा/अग्नि/५०५/२०१२-१३,

दि. २७/०८/२०१२ अन्वये तात्पुरता नाहरकत दाखला,

५) दी इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा.लि. याचेकडील पत्र क्र. इंआय/एनओसी/

१०१६, १०१७/२०१३, दि. ०६/१२/२०१३,

५) या कार्यालयाचे पत्र क्र. मिभा/मनपा/नर/३०८९/२००७-०८,

दि. ०७/१२/२००७ अन्वये बांधकाम परवानगी.

-: बांधकाम प्रारंभपत्र :- (सधारीत नकाशे मंजूरीसह)

(फक्त जोत्यापयेत) (भूखंड सो च्या मर्यादित)

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४४, ४५ अन्वये व प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५३ ते २६१ विकास कार्ये करण्यासाठी बांधकाम प्रारंभपत्र मिळाण्यासाठी आपण विनंती केले नुसार मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मोजे - भाईदर सि.स.न./सर्वे क्र./हिस्सा क्र. २१६(५५५)/७, २१८(५६८)/५, २०८(५५८)/९, २१८(५६८)/४, २०८(५६२)/२ या जागेतील रेखांकन, इमारतीचे बांधकाम नकाशांस यालील अटी व जातीचे अनुधालन आपणाकडून होण्याच्या अधीन राहन ही मंजूरी देण्यात येत आहे.

१) सदर भूखडाचा वापर फक्त बांधकाम नकाशात दर्शविलेल्या राहिवास - वाणिज्य वापरासाठीच करण्याचा आहे.

२) सदरच्या बांधकाम परवानगोने आपणास आपल्या हक्कात नसलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम करता येणार नाही.

- ३) मंजुर नकाशाप्रमाणे जागेवर प्रत्यक्ष मोजणी करून घेणेची आहे व त्यांची तालुका निरिक्षण/भूमि अभिलेख ठाणे यांनी प्रमाणीत केलेली नकाशाची प्रत या कार्यालयाच्या अभिलेखार्थ दोन प्रतीमध्ये पाठविणेची आहे व त्यास मंजुरी घेणे **\*आवश्यक** आहे.
- ४) सदर भुखंडाची उपविभागणी महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही, तसेच मंजुर रेखांकनातील इमारती विकसीत करण्यासाठी इतर/दुस-या विकासकास अधिकार दिल्यास / विकासासाठी प्रधिकृत केल्यास दुव्यम / दुस-या विकासकाने मंजुर बांधकाम नकाशे व चटई क्षेत्राचे व परवानगीत नमूद अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास/पालन न केल्यास या सर्व कृतीस मुळ विकासक व वास्तुविशारद जबाबदार राहील.
- ५) या जागेच्या आजुबाजुला जे पुर्वीचे नकाशे मंजुर झाले आहेत त्याचे रस्ते हे सदर नकाशातील रस्त्याशी प्रत्यक्ष मोजणीचे व सिमांकनाचे वेळी सुसंगत जुळणे आवश्यक आहे, तसेच या जागेवरील प्रस्तावीत होणा-या बांधकामास रस्ते संलग्नित ठेवणे व सार्वजनिक वापरासाठी खुले ठेवणेची जबाबदारी विकासक/वास्तुविशारद / धारक यांची राहील, रस्त्याबाबत व वापराबाबत आपली / धारकाची कोणतीही हस्तक्त असणार नाही.
- ६) नागरी जमीन धारणा कायदा १९७६ चे तरतुदीना व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम च्या तरतुदीस कोणत्याही प्रकारची वाधा येता कामा नये व या दोन्ही कायद्यान्वये पारीत झालेल्या व यापुढे बळोवळी होणा-या सर्व आदेशाची अंमलवजावणी करण्याची जबाबदारी विकासक व वास्तुविशारद इतर धारक यांची राहील.
- ७) रेखांकनात /बांधकाम नकाशात इमारतीचे समोर दर्शविण्यात / प्रस्तावीत करण्यात आलनी सामासीक अंतराची जागा ही सार्वजनिक असून महानगरपालिकेच्या मालकीची राहील व या जागेचा वापर सार्वजनिक रस्त्यासाठी /रस्ता स्थीकरणासाठी करण्यात येईल, याबाबत अर्जदार व विकासक व इतर धारकांचा कोणताही कायदेशीर हक्क असणार नाही.
- ८) मालपती हपकायाबतचा घाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार, विकासक, वास्तुविशारद, धारक व संबंधीत व्यक्ती जबाबदार राहील, तसेच चरील जागेस पोच भार्ग उपलब्ध असत्याची या जागेच्या हही जागेवर प्रत्यक्षपणे जुळविण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, वास्तुविशारद यांची राहील, यामध्ये तफावत निर्माण झाल्यास सुधारोत मंजुरी घेणे द्यावला पात आहे.
- ९) मंजुर (रेखांकनातील रस्ते, डूनेंज, गटारे व खुली जागा (आर.जी.) अर्जदाराने / विकास झाने या नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे पुणे करून सुविधा सार्वजनिक वापरा ठाणे याद न स्वर्मी खुली ठेवणे बंधनकारक राहील.
- १०) मंजुर रेखांकनातील इमारतीचे नियमावलीनुसार जोत्याचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय ऊरीत घांट नाम करण्यात येऊ नये.
- ११) इमारतीस उद्देश इन, अभिनशामक तरतुद, पाण्याची जमिनीवरील व इमारतीवरील अशा दोन टाक्या दोन इलाट्रोक पंपसेटसह तरतुद केलेली असली पाहिजे.
- १२) महानगरपालिका आपणांस बांधकामासाठी व पिण्यासाठी व इतर कारणासाठी पाणी पुरवा घारपदाचं हमी घेत गाही, याबाबतची सर्व जबाबदारी विकासक/धारक यांची राहील रातेच सुडपाण्याची सोय व मेलविसर्जनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी विकासक/धारकाची राहील.

मंत्रपा | नंर | ३५२३ | २०७३-७४ दि. १२ | १२ | २०७३

- १३) अर्जदाराने स.नं., हिंनं., मोजे, महानगरपालिका मंजुरी, बिल्डरचे नांव, आंकिटे कटचे नांव, अकृतिक मंजुरी व इतर मंजुरीचा तपशील दर्शविणारा फलक प्रत्यक्ष जागेवर लावण्यात आल्यानंतरच इतर विकास कामास सुरुवात करणे बंधनकारक राहील. तसेच सर्व मंजुरीचे मुळ कागदपत्र तपासणीसाठी/निरीक्षणासाठी जागेवर सर्व कालाधीसाठी उपलब्ध करून ठेवणे ही वास्तुविशारद व विकासक यांची संयुक्त जबाबदारी आहे. अशी कागदपत्रे जागेवर प्राप्त न झाल्यास तातडीने काम बंद करण्यात येईल.
- १४) मंजुर रेखांकनातील इमारतीचे बांधकाम करण्यापूर्वी मातीची चाचणी (Soil Test) घेऊन व बांधकामाची जागा भूकंप प्रवण होत्राचे अनुयंगाने सर्व तांत्रिक वाढी विचारात घेऊन (Specifically earthquake of highest intensity in seismic zone should be considered) आर.सी.सी. डिझाईन तयार करून संवंधीत सभ्यम अधिका-यांची मंजुरी घेणे. तसेच इमारतीचे आवृत्तमान, वापर, बांधकाम चालू साहित्याचा दजो व गुणवत्ता व अग्नि क्षमा व्यवस्था यावावत नेशनल बिल्डींग कोड प्रमाणे तरतुदी करून कार्यान्वयीत करणे तसेच बांधकाम चालू असतांना तांत्रिक व अंतांत्रिक कार्यवाही पुर्ण करून त्याची पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, स्ट्रक्चरल अभियंता, वास्तुविशारद, बांधकाम पर्यवेक्षक, धारक संयुक्तपणे राहील.
- १५) रेखांकनातील जागेत विद्यमान झाडे असल्यास तोडण्यासाठी महानगरपालिकेची व इतर विभागांची पूर्व मंजुरी प्राप्त करणे बंधनकारक आहे. तसेच खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात यावे.
- १६) मंजुर बांधकाम नकाशे व जागेवरील बांधकाम यामध्ये तफावत असल्यास नियमावलीनसार त्वरीत सूधारीत बांधकाम नकाशांना मंजुरी घेणे बंधनकारक आहे अन्यथा हे बांधकाम मंजुर विकास नियंत्रण नियमावलीनसार अनधिकृत ठरते त्यानुसार उक्त अनधिकृत बांधकाम तोडण्याची कार्यवाही करण्यात येईल.
- १७) बांधकाम साहित्य रस्त्यावर व सावंजनिक ठिकाणी ठेवता येणार नाही. यावावतचे उलंगन झाल्यास महानगरपालिकेकडीन आपणाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
- १८) इमारतीचे बांधकामाबाबत व पुर्णत्वाबाबत नियमावलीनातील आव क्र.४३ ते ४६ चे काटे कोरपणे अंमलवजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी विकासक, वास्तुविशारद, स्ट्रक्चरल अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक व धारक यांची राहिल.
- १९) महानगरपालिकेने मंजुर केलेले बांधकाम नकाशे व बांधकाम प्रारंभ पत्र रह करण्याची कार्यवाही खालील बाबतीत करण्यात येईल व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनसार संर्थकातविरुद्ध विहीत कार्यवाही करण्यात येईल.
- १) मंजुर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्यास.
- २) मंजुर बांधकाम नकाशे व प्रारंभ पत्रातील नमूद सर्व अटी व शर्तीचे पालन होत नसल्याचे निर्दर्शनास आल्यास.
- ३) प्रस्तावित जागेचे वापरात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व इतर अधिनियमानवये प्रस्तावाखालील जागेच्या वापरात बदल होत असल्यास अथवा वापरात बदल करण्याचे नियोजित केल्यास.
- ४) महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावात चुकीची माहिती व विधी प्राहवता नसलेली कागदपत्रे सादर केल्यास व प्रस्तावाच्या अनुयंगाने महानगरपालिकेची दिशाभल केल्याचे निर्दर्शनास आल्यास या अधिनियमाचे कलम २५८ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.

- २०) प्रस्तावाते इमारतीमध्ये तळमजल्यावर स्टिल्ट (Stilt) प्रस्तावीत केले असल्यास स्टिल्टचो उंची मंजुर बांधकाम नकाशाप्रमाणे ठेवण्यात यावी व या जागेचा वापर वाहनतळासाठीच करण्यात यावा.
- २१) मंजुर विकास योजनेत विकास योजना रस्त्याने / रस्ता रेंदीकरणाने बाधीत होणारे ईंजे ----- चौ.भी. महानगरपालिकेकडे हस्तांतर केले असल्याने व हया हस्तांतर केलेल्या जागेच्या मोबदल्यात आपणांस अतिरिक्त चटई क्षेत्रांचा लाभ/ मंजुरी देण्यात आली असल्याने सदरचे क्षेत्र कायमस्वरूपी खुले, मोकळे, अतिक्रमणविरहीत ठेवण्याची जबाबदारी विकासकाची राहील. तसेच या जागेचा मालकी हक्क इतरांकडे कोणत्याही परिस्थितीत व केव्हाही वर्ग करता येणार नाही. तसेच या क्षेत्राचा इतरांकडून मोबदला आपणांस इतर संबंधितास व धारकास स्विकारता येणार नाही.
- २२) मंजुर बांधकाम नकाशातील १५.० भी. पैक्षा जास्त उंचीचे इमारतीचे अग्निशमन व्यवस्थेचावत सक्षम अधिका-याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' सादर करणे बंधनकारक आहे.
- २३) मंजुर रेखांकनाच्या जागेत विद्यमान इमारत तोडण्याचे प्रस्तावीत केले असल्यास विद्यमान बांधकामक्षेत्र महानगरपालिकेकडून प्रमाणीत करून घेतल्यानंतर विद्यमान इमारत तोडून नवीन बांधकामास ग्रांंभ करणे बंधनकारक आहे.
- २४) प्रस्तावातील इमारतीचे बांधकाम पुणे झाल्यानंतर नियमाप्रमाणे पुणे झालेल्या इमारतीस प्रथम वापर परवाना प्राप्त करून घेणे व तदनंतरचे इमारतीचा वापरसाठी वापर करणे अनिवार्य आहे. महानगरपालिकेकडून वापर परवाना न घेता इमारतीचा वापर चाल असल्याचे निर्दर्शनास आल्यास वास्तुविशारद, विकासक व धारक याच्यावर व्यक्तीश: कायदेशीर कायदेशीर करण्यात येईल.
- २५) पुनर्विकसीत / नव्याने पुणे होणा-या इमारतीमध्ये विद्यमान रहिवाशांना सामावृत घेण्याची कायदेशीर जबाबदारी वास्तुविशारद, विकासक व धारक यांची राहील. याचावतची सर्व कायदेशीर पुतंता (विकासकाने रहिवाशांसोबत करावयाचा करारनामा व इतर बाबी) विकासकाने / धारकाने करणे बंधनकारक राहील.
- २६) या मंजुरीची मुदत दि१३/११/२३ पासून दि४४/१२/१२ पर्यंत राहील. तदनंतर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे तरतुदीनुसार विहित यातावरीसाठी नुतनीकरण करण्यात येईल अन्यदा सदरची मंजुरी कायदेशीरीत्या आपोआप रद्द होईल.
- २७) सदरच्या आदेशातील नमुद अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, वास्तुविशारद, विकासक, अधिकार पत्रधारक, बांधकामपर्यंवेक्षक स्टूचरल अभियंता व धारक यांची राहील.
- २८) सदर जागेच्या मालकीचावत व न्यायालयात दावा प्रलंबीत नसल्याचावत आपण प्रतिज्ञापन न०९/१२/२०२३ रोजी दिलेले आहे. याचावत काहीही विसंगती आहेहून न्यायास दिलेली परवानगी रह करण्यात येईल.

मनपा [नर] ३५२३ ] २०७२-७४ दि. १२/१२/२०२३

२१) पापूर्वी पत्र क.

दि. अन्वये

/यासोवतच्या मनुर रेखांकनात प्रस्तावित केलेल्या इमारतीचे बांधकाम चालीलप्रमाणे मराठित हे द्रव्य त्यानुसार कार्यान्वयीत करणे बंधनकारक राहिल.

अ.क्र.	इमारतीचे नांव/प्रकार	संख्या	तळ + मजले	प्रस्तावित बांधकाम क्रमांक चौ.मी.*
१	भूखंड सौ	१	तळ + ५	१२०४.५४
२		१	तळ + १	६९७.५६
३		१	तळ + ४	९८१.०७
४		१	तळ + ५	११३५.४६
एकूण				४०१८.६२ चौ.मी.

३०) पापूर्वीचे पत्र क. मिभा/मनपा/नर/३०८९/२००७-०८, दि. ०७/१२/२००७

अन्वये देण्यात आलेली मंजुरी रद्द करण्यात येत आहे.

३१) जागेवर रेन बॉटर हावेस्टीगची व्यवस्था करणे तसेच अग्निशमन व्यवस्था करणे व अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.

३२) प्रस्तावित इमारतीसाठी भोगवटा दाखल्यापूर्वी प्रती महानिका १०० लिटर या तप्रतीची सोर उत्ती चरित पाणी गरम करण्याची व्यवस्था (मांसाला बॉटर हिटिंग सिस्टीम) बगावून कार्यान्वयीत करणे व त्यावाचत नावेजनिक बांधकाम विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.

३३) भोगवटा दाखल्यापूर्वी वृक्ष प्राधिकरणाकडील नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.

३४) भोगवटा दाखल्यापूर्वी अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखल्यामधील अटीशतीची पूर्तता करणे अंतिम नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.

३५) मा. जिल्हाधिकारी, टाणे यांचेकडील अकृतिक परवानगाच्या आदेशामधील अटीशतीची पूर्तता करणे आपणावर बंधनकारक राहिल.

३६) महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६३ अन्वये भोगवटा दाखला पेणे आपणावर बंधनकारक राहिल.

३७) इमारत पुणी झाल्यानंतर बांधकाम परवानगी मध्योल नमुद अटी व शतीचे पालन केल्याशिवाय बांधकाम पुर्णत्याचे प्रमाणपत्र व भोगवटा दाखला देण्यात येणार नाही. अटीची पूर्तता ने केल्यास महाराष्ट्र प्रांतिक व नगररचना अधिनियम १९६६ व मध्ये प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ अन्वये विकासकावर गुन्हा नोंद करून पुढील कारंवाही करण्यात येणील.

मनपा/नर/ ३५२३ /२०२३ /७४

दि. १२/१२/२०२३

आदेश  
मिरा भाईदर महानगरपालिका

प्रत - माहितीस्तव व पुढील कारंवाहीस्तव

१) प्रभाग अधिकारी  
प्रभाग कार्यालय क्र.

२) कर निधारक व संकलक अधिकारी  
कर विभाग